



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - ४८ ]

शुक्रवार, डिसेंबर ७, २०१८ / अग्रहायण १६, शके १९४०

[ पृष्ठे १५

असाधारण क्रमांक ४८

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

परिशिष्ट - ७ ब

क्रमांक साशा/नपा/निवडणूक/४१७६/२०१८.-- राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र. एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४, आदेश रानिआ/न.प. २०१६/ प्र.क्र. ७/का - ६, दिनांक ७ मे २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) (यापुढे "सदर अधिनियम" म्हणून संबोधित केलेला) चे कलम १० (१) खाली सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीत दर्शविल्याप्रमाणे मलकापूर नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्याचे आणि ज्या प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्गासाठी जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग दर्शविणारा आदेश क्रमांक साशा/नपा/निवडणूक-३८३६/२०१८, दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ आदेशाचा प्रारूप मसुदा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) चे कलम १०, पोट-कलम (१) परंतुकांमध्ये निश्चित केलेल्या पद्धतीप्रमाणे उक्त नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणेत आला होता. त्यास अनुसरून आलेल्या हरकतीचा सर्वंकष विचार करून मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा, उक्त अधिनियमाच्या कलम १०, पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निम्नोक्त आदेश देत आहे.

### आदेश

ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ (सन १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४०) च्या कलम ९, पोट-कलम (२) अन्वये मा. विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांचेकडील आदेश क्रमांक नपाप्र/१/कावि-६३८/२०१८, दिनांक ऑक्टोबर २०१८ (महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक ९ ऑक्टोबर २०१८) च्या आदेशान्वये त्यांनी मलकापूर नगरपरिषदेबाबतीत खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केल्या आहेत.

१. निवडावयाच्या सभासदांची संख्या	--	१९
२. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या		
(अ) अनुसूचित जाती	--	२
(ब) अनुसूचित जमाती	--	--
(क) नागरिकांचा मागास वर्ग	--	५

३. स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून). -- १०

४. उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.

(अ) अनुसूचित जाती	--	१
(ब) अनुसूचित जमाती	--	--
(क) नागरिकांचा मागासवर्ग	--	३

५. स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अ. क्र. ४ समोरील नमूद केलेल्या जागा) -- ६

२. त्याअर्थी, आता मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४, आदेश क्रमांक रानिआ/न. प. २०१६/प्र.क्र. ०७/का-६, दिनांक ७ मे २०१६ व १५ जून २०१६ मा. राज्य निवडणूक आयोग, मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०१८/प्र. क्र. १५/का. ६, दिनांक १५ ऑक्टोबर २०१८, मा. विभागीय आयुक्त यांचेकडील पत्र क्रमांक नपाप्र-१/प्रभाग रचना/कावि-७५१/२०१८, दिनांक ३० नोव्हेंबर २०१८ महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९९५ चे कलम १० व पोट-कलम (१) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे उक्त नगरपरिषद क्षेत्र जितक्या भागांत विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या प्रभागामध्ये यथास्थिती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अमलात येईल.

### अनुसूची

प्रभाग क्रमांक	प्रभागाचे नाव	प्रभागाची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची व अनुसूचित जमातीची लोकसंख्या	जागा क्रमांक	प्रभागाची व्याप्ती (उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम)	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनु. जाती/ अनु. जमाती/ नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनु. जाती/ अनु. जमाती) नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसाठी धरून)
१	२	३	४	५	६
१	१	एकूण - ३४७५ अ.जा - २६५ अ. ज - ९	१-अ १-ब	व्याप्ती संगम हॉटेल परिसर, कालिदास मार्केट, नेहरूनगर, रिमांड होम परिसर, चांदे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शास्त्रीनगर परिसर, वीर लाईन, नेताजी सुभाषचंद्रनगर, वारणा हॉटेल परिसर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दत्तनगर परिसर, साईनगर, विशाल कॉलनी, संभाजी कॉलनी.	१-अ- सर्वसाधारण महिलांसाठी राखीव. १-ब- सर्वसाधारण

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६
				उत्तर कराड नगरपरिषद हद्द पूर्व दत्तनगर पूर्वेचा रोड, कराड मार्केट यार्ड- मलकापूर- नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४ दक्षिण हॉटेल नवरंगचे उत्तर बाजूने पूर्व दिशेस दत्तनगरकडे गेलेला रोड. पश्चिम राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७).	
२	२	एकूण - ३०१० अ.जा - ३४३ अ. ज - १८	२-अ २-ब	व्याप्ती अजंठा पोल्ट्री फार्म परिसर, मळाईनगर, यशवंतनगर, प्रीतिसंगम मंगल कार्यालय परिसर, मुल्ला वस्ती, गोकाक ऑफिस परिसर, तुळजाई- नगर, हॉटेल नवरंग परिसर, अक्षदा मंगल कार्यालय परिसर, हॉटेल राजतारा परिसर, लक्ष्मी कॉलनी, सरस्वती कॉलनी, ज्ञानदीप कॉलनी. उत्तर कराड नगरपरिषद हद्द, साईनगर कडे गेलेला आर.सी.सी. रस्ता, नवरंग हॉटेलचे उत्तरेकडील रस्ता पूर्व मौजे गोळेश्वर गाव हद्द दक्षिण श्री. रामचंद्र गणपती जाधव यांचे घराचे उत्तर बाजूने पूर्वेस गेलेला रस्ता. पश्चिम कराड मार्केट यार्ड-मलकापूर- नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४.	२-अ- नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलांसाठी राखीव. २-ब- सर्वसाधारण
३	३	एकूण - ३६३० अ.जा - ५९५ अ. ज - ३२	३-अ ३-ब	व्याप्ती तवटे मार्केट परिसर, डी.एम.एस. कॉम्प्लेक्स परिसर, म्हसोबा मंदिर परिसर, गणेश मंगल कार्यालय परिसर, कुसुम रेसिडेन्सी परिसर, विश्रामनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याच्या उत्तरेकडील भाग, बिरोबा मंदिराचे पूर्वेकडील भाग, गजानन पतसंस्था परिसर, भारती विद्यापीठ परिसर, यशवंत हौसिंग सोसायटी व परिसर, श्री. गोफणे यांचे हॉटेल ते श्री. ताटे यांचे घरापर्यंतचा दक्षिण भाग, आनंदराव चव्हाण हायस्कूल परिसर. उत्तर रि.स.नं. २७६, २७५ ची हद्द. पूर्व रि.स.नं. २७३ ची हद्द व कराड मार्केट यार्ड- मलकापूर- नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४.	३-अ- नागरिकांचा मागास- प्रवर्गासाठी राखीव. ३-ब- सर्वसाधारण महिलां- साठी राखीव.

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६
				दक्षिण	हॉटेल गंधर्व, आनंदराव चव्हाण हायस्कूलकडे जाणारा रस्ता (पूर्व-पश्चिम व दक्षिण उत्तर नकाशाप्रमाणे), मलकापूर मुख्य रस्ता (रफिक इनामदार यांचे घरापासून ते अहिल्या चौक), अहिल्यानगर अंतर्गत रस्ता.
				पश्चिम	राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७).
४	४	एकूण - २९९१ अ.जा - २२९ अ. ज - ४	४-अ ४-ब	व्याप्ती	भोजगावकर कॉम्प्लेक्स परिसर, मळाई टॉवर, सोनाई मंगल कार्यालय परिसर, हौसाई कन्याशाळा परिसर, कराड खरेदी विक्री संघ पेट्रोल पंप परिसर, नटराज थिएटर परिसर, नाकोडा स्टील परिसर, लाहोटी-नगर, इंदुमतीनगर, शिवाई पतसंस्था परिसर, मोरया कॉम्प्लेक्स परिसर, कोणार्क पार्क, संगम कॉलनी, मामा बझारचे उत्तरेकडील परिसर, दत्त मंदिराचे पूर्वेकडून गेलेल्या रस्त्याच्या पूर्वेकडील भाग.
				उत्तर	राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७) व कराड नगरपरिषद हद्द.
				पूर्व	राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७).
				दक्षिण	जिल्हा मार्ग क्र. ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता), डी.पी. जाधव यांचे घरासमोरील रोड.
				पश्चिम	दत्त मंदिराच्या समोरून उत्तरेकडे जाणारा पक्का रस्ता.
५	५	एकूण - ३१९३ अ.जा - ६४१ अ. ज - २६	५-अ ५-ब	व्याप्ती	दत्त मंदिर परिसर, संपूर्ण बागल वस्ती परिसर, दत्त-शिवम हौसिंग सोसायटी, जय मल्हार कॉलनी, न्यू सर्वोदय सोसायटी व त्याचा उत्तर भाग, अयोध्यानगरी, नूतन मराठी प्राथमिक शाळा परिसर, शिवदर्शन हौसिंग सोसायटी, बालाजी कॉलनी पूर्व भाग.
				उत्तर	कोयना नदी.
				पूर्व	दत्त मंदिराच्या समोरून उत्तरेकडे जाणारा पक्का रस्ता.
				दक्षिण	जिल्हा मार्ग क्र. ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता).
					४-अ- सर्वसाधारण महिलांसाठी राखीव. ४-ब- सर्वसाधारण
					५-अ- अनुसूचित जातीसाठी राखीव. ५-ब- सर्वसाधारण महिलां-साठी राखीव.

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६
				पश्चिम	बालाजी कॉलनी मधून उत्तर दिशेकडे गेलेला रस्ता.
६	६	एकूण - ३१७४ अ.जा - ३७३ अ. ज - २०	६-अ ६-ब	व्याप्ती	बालाजी कॉलनी पश्चिम भाग, जाधव वस्ती, पोळ वस्ती, वाघमारे वस्ती, पवार वस्ती, गणेश मंदिर परिसर, रैनाक वस्ती, इंगवले वस्ती, जाधव वस्ती, गणेश कॉलनी व पूर्वेकडील संपूर्ण भाग, शिवपार्वती कॉलनी, अभिनव कॉलनी, तडक वस्ती, त्रिमूर्ती कॉलनी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आगाशिवनगर नं. २ परिसर, हनुमाननगर परिसर, महसूल कॉलनी.
				उत्तर	कोयना नदी.
				पूर्व	बालाजी कॉलनी अंतर्गत उत्तर बाजूकडे गेलेला रोड.
				दक्षिण	आगाशिव डोंगर, खिश्चन दफनभूमी कम्पौंड.
				पश्चिम	चचेगाव या गावाची हद्द.
७	७	एकूण - ३२६० अ.जा - ७३९ अ. ज - ४०	७-अ ७-ब	व्याप्ती	प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पश्चिमेकडील झोपडपट्टी व परिसर, दांगटवस्ती, कोल्हाटी वस्ती, मलकापूर नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र व त्याचे दक्षिणेकडील झोपडपट्टी, आझाद कॉलनी, जिल्हा परिषद हौसिंग सोसायटी, लोकमान्य कॉलनी, ढेबेवाडी रस्त्याचे लगतचा भाग (माने वखारीपासून उत्तरेकडे गेलेला रस्ता, इंद्रप्रस्थ कॉलनी रस्ता क्र. १ पर्यंत), सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी.
				उत्तर	जिल्हा मार्ग क्र. ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता).
				पूर्व	माने वखारीचे पश्चिम बाजूने डोंगराकडे गेलेला रस्ता.
				दक्षिण	आगाशिव डोंगर, सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी.
				पश्चिम	इमर्सन कंपनी कम्पौंड, प्रभाग क्र. ६ ची हद्द.
८	८	एकूण - ३६१० अ.जा - ३७८ अ. ज - ९	८-अ ८-ब	व्याप्ती	इंद्रप्रस्थ कॉलनी मधील पू-प. रस्ता क्र. १ चे दक्षिणेकडील सर्वोदय बॅकवर्ड क्लास हौसिंग सोसायटी पर्यंतचा भाग, माने वखारीपासून दक्षिणेकडे गेलेल्या
					६-अ- नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव. ६-ब- सर्वसाधारण महिलां-साठी राखीव.
					७-अ- अनुसूचित जाती महिलां-साठी राखीव. ७-ब- सर्वसाधारण
					८-अ- नागरिकांच्या मागास-प्रवर्ग महिलांसाठी राखीव. ८-ब- सर्वसाधारण

अनुसूची--चालू

१	२	३	४	५	६
				रस्त्याचे पूर्वेकडील भाग, वृंदावन कॉलनी, धर्मवीर संभाजीराजे कॉलनी, कृष्णा हॉस्पिटल परिसर, विठ्ठलदेव हौसिंग सोसायटी, कोयना औद्योगिक वसाहत, शिवदर्शन हौसिंग सोसायटी परिसर, व्यंकटेशनगर, खंडोबानगर, साई शिक्षक कॉलनी, थोरात मळा.	
			उत्तर	जिल्हा मार्ग क्र. ५५ (ढेबेवाडी गावाकडे जाणारा रस्ता).	
			पूर्व	राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (एशियन हायवे ४७).	
			दक्षिण	सर्वोदय बँकवर्ड सोसायटी व राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडे जखिणवाडी गावासाठी गेलेला रस्ता, लोकमान्य कॉलनी.	
			पश्चिम	माने वखारीचे पश्चिम बाजूने डोंगराकडे गेलेला रस्ता पूर्व- पश्चिम रस्ता क्र. १ पर्यंत, श्री. रामचंद्र पवार, सौ. आशा कुंभवडे व प्रकाश कोळेकर यांचे घराचे पश्चिमेकडील छोटा रस्ता, श्री. आत्माराम बोरगे ते विमल पाटील यांचे घर.	
९	९	एकूण - ५३२८ अ.जा - ४७७ अ. ज - १५	९-अ ९-ब ९-क	व्याप्ती लक्ष्मीनगर (गावठाण) संपूर्ण परिसर, अनुराज अपार्टमेंट व परिसर, अहिल्यानगर अंतर्गत रस्त्याचे दक्षिणेकडील व मुख्य रस्त्यालगतचा भाग, ओदुंबर कॉलनी, हिंगसे किराणा स्टोअर्स परिसर, डॉ. बने यांचे घरालगतचा परिसर, शिवाजीनगर मुख्य रस्त्याचे पूर्वेकडील व पश्चिमेकडील संपूर्ण भाग, जगदाळे मळा व परिसर, स्मशानभूमी परिसर, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर, बोरगे मळा, शिंदे मळा, बागल मळा, खरवत ओढा ते मळाईदेवी पतसंस्था पर्यंतचा भाग.	९-अ- नागरिकांच्या मागास-प्रवर्ग महिलांसाठी राखीव. ९-ब- सर्वसाधारण महिला-साठी राखीव. ९-क-सर्वसाधारण.
			उत्तर	मलकापूर मुख्य रस्ता रफिक इनामदार यांचे घरापासून ते अहिल्या चौक ते अहिल्यानगर अंतर्गत रस्ता बिरोबा मंदिरापर्यंत, ओदुंबर कॉलनी-पासून अनुराज अपार्टमेंटपर्यंत मुख्य रस्ता.	
			पूर्व	मौजे गोळेश्वर व कापील गावाची हद्द, कराड मार्केट यार्ड- मलकापूर-	

अनुसूची--चालू

१ २ ३ ४ ५ ६

नांदलापूर राज्य मार्ग क्र. १४४,  
बिरोबा मंदिर ते मुख्य रस्ता दक्षिण-  
उत्तर रस्ता.

दक्षिण कापील गावची हद्द  
पश्चिम आनंदराव हायस्कूलकडे गेलेला  
दक्षिण-उत्तर रस्ता नकाशाप्रमाणे,  
राष्ट्रीय महामार्ग क्र. ४.

- टीप - (१) अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग त्याचप्रमाणे अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह स्त्रियांसाठी राखून ठेवलेले प्रभाग हे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी काढलेल्या सोडतीप्रमाणे (लॉट्स) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आलेले आहेत.
- (२) मलकापूर नगरपरिषद क्षेत्राच्या प्रभागाच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी मलकापूर नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध राहतील.

श्वेता सिंगल,

जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ६ डिसेंबर २०१८

BY THE COLLECTOR OF SATARA DISTRICT

SCHEDULE 7 – A

No. SA/NP/Election/4176/2018.—In exercise of the powers conferred on me by Order No.SEC-1094/164/1994, dated 31th October 1994 and Order No.SEC/NP-2016/P.K.07/KA-6, dated 7th May 2016 of the State Election Commissioner, Maharashtra, the Collector of Satara district, hereby proposes to make the following draft order under sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) (hereinafter referred to as "the said Act") to fix for the Malkapur Municipal Council, the number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided and to specify the wards reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to the draft order, Bearing No. SA/NP/Election/3836/2018, date 5th November 2018 watch published as required by the provision to sub-section (1) of Section 10 Maharashtra Municipal Council, Nagarpanchayat and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) (hereinafter referred as "the said Act") for information of the residence of the Malkapur Municipal Council. After carefully considering the objections received by me in respect of the said draft order, I, Shweta Singhal, Collector, Satara in exercise of the powers confirmed on me by sub-section (1) of Section 10 of the said Act hereby make the following order namely.

**Order**

Wheres, The Regional Director of Municipal Administration and Divisional Commissioner, Pune Division by his order No. NPA/1/WS-638/2018, dated October 2018 Maharashtra Government Gazette dated 9th October 2018 issued under sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah. XL of 1965) has fixed for the Malkapur Municipal Council, the number of councillors to be elected and the number of seats to be reserved for the Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens and Women (including the number of seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and Backward Class of Citizens), as shown below.—

- (1) The number of Councillors to be elected 19
- (2) The number of Seats to be reserved,
- (a) For the Scheduled Castes 2
- (b) For the Scheduled Tribes 0
- (c) For the Backward Class of Citizens 5
- (3) The total number of seats to be reserved for Women (including the number of seats reserved For Women belonging to the Scheduled Castes, The Scheduled Tribes, Backward Class of Citizens). 10
- (4) Out of seats at serial No.3, the number of seats reserved For women belonging to the Scheduled Castes, The Scheduled Tribes and the Backward Class of Citizens From amongst the seats reserved for Scheduled Castes, The Scheduled Tribes, Backward Class of Citizens as shown in the Item at serial No.2 (a), (b) and (c) Respectively are as under.—
- (a) For the Scheduled Castes 1
- (b) For the Scheduled Tribes 0
- (c) For the Backward Class of Citizens 3
- (5) Number of seats reserved for women as General category (number of seats at serial Number 3 minus number of seats at serial number 4). 6

2. Now, therefore, in exercise of the powers conferred on me by Order No.SEC.1094/164/1994, dated 31st October 1994, Order No.SEC/NP-2016/P.K.07/KA-6, dated 7th May 2016 and SEC/NP-2018/P.K.15/KA.06, dated 15th October 2018 of the State Election Commissioner, Maharashtra, read with sub-section (1) of Section 10 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965), and as per final approval Divisional Commissioner letter No. NPP/1/Prabhag Rachana/KA/751/2018, date 30th November 2018, I, Shweta Singhal, Collector of Satara District, hereby fix the number and extent of the wards into which the said Malkapur Municipal Council area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes, Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes, and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule of this order.

This Order shall take effect for the purpose of the next General Election held immediately following the date of this Order.

### **Schedule**

Ward No.	Name of the Ward No, if any	Total Population of ward, S.C Population, S.T. Population	Seat No.	Description of boundary of the Ward (North, East, South and West)	Reservation Category, SC, ST, BCC, Women in SC, ST, BCC Category
1	2	3	4	5	6
1	1	Total – 3475 S. C. – 265 S.T. – 9	1-A 1-B	Scope Sangam Hotel AREA, Kalidas Market, Neharunagar, Remand Home AREA, Chande	1-A-Reserved for General Woman 1-B-General



**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				Vasti, Zilla Parishad Primary School, Shastrinagar AREA, Veer Line, Netaji Subhash Chandra Nagar, Varna Hotel AREA, Zilla Parishad Primary School, Dattnagar AREA, Sainagar, Vishal Colony, Sambhaji Colony	
				North	Karad Municipal Council Boundary
				East	Dattanagar east road Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144
				South	Road to the east side of the Hotel Navrang towards Dattanagar on the north side, Sainagar R.C.C. Road
				West	National highway No. 4 (Asian Highway 47)
2	2	Total – 3010 S. C. – 343 S.T. – 18	2-A 2-B	Scope	Ajanta Poultry Farm Area, Malainagar, Yashwantnagar, Preetisangam Mangal karyalay Area, Mulla Vasti, Gokak Office Area, Tuljainagar, Hotel Navarang Area, Akshada Mangal Karyalay Area, Hotel Rajtara Premises, Lakshmi Colony, Saraswati Colony, Dnyandip Colony
					2-A-Reserved for the Backward class of Citizen Woman.
					2-B- General
				North	Karad Municipal Council Boundary, Sainagar R.C.C. Road
				East	Mouje Goleshwar village boundary

**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				South	Road going east along the north side of Mr. Ramchandra Ganapati Jadhav's house
				West	Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144 and NH-4
3	3	Total – 3630 S. C. – 595 S.T. – 32	3-A 3-B	Scope	Tawate Market Area, DMS Area premises, Mhasoba temple Area, Ganesh Mangal karyalay premises, Kusum residency Area, Vishramnagar zilla parishad primary school premises, North part of road under Ahilyanagar, Eastern part of Biroba temple, Gajanan Patsanstha Area, Bharti University campus, Yashwant Hospital Society and campus, Goffane's Hotel to Southern part of Mr.Tate's house, Anandrao Chavan High School Area
					3-A-Reserved for the Backward Class of Citizens. 3-B-Reserved for General Woman.
				North	Boundary of Survey No. 276,275
				East	S.N. 273 border and Karad Market Yard- Malkapur-Nandlapur State Road No. 144
				South	Road to Hotel Gandharva, Road towards Anandrao Chavan High School (East-West and North-South shown on Plan), Malkapur Main Road (Rafiq Inamdar's house to Ahilya Chowk), road under Ahilynagar

**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				West	National highway No. 4 (Asian Highway 47)
4	4	Total – 2991 S. C. – 229 S.T. – 4	4-A 4-B	Scope	Bhojgaonkar Area, Mallai Tower, Sonnai Mangal karyalay Area, Hausai Kanya Shala Area, Karad kharedi- vikri Petrol Pump Area, Natraj Theatre Area, Nakoda Steel Area, Lahoti Nagar, Indumatinagar, Shivai Patsanstha Area, Moria Area, Konark Park, Sangam Colony, North part of Mama Bazar, the eastern part of the road that went east from Datta temple
				North	National highway No. 4 (Asian Highway 47) and Karad city Boundary
				East	National highway No. 4 (Asian Highway 47)
				South	District route No. 55(road leading to Dhebewadi)
				West	A road that run north to dutta temple
5	5	Total – 3193 S. C. – 641 S.T. – 26	5-A 5-B	Scope	Dutta Temple Area, Whole Bagal Vasti Area, Datta-Shivam Housing Society, Jai Malhar Colony, New Sarvodaya Society and its North part, Ayodhya Nagari, Nutan Marathi Primary School premises, Shivdarshan Housing Society, Balaji Colony East part
				North	Koyana river

**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				East	A road that run north to Dutta temple
				South	District route No. 55(road leading to Dhebewadi)
				West	road goes to north direction from balaji colony
6	6	Total – 3174 S. C. – 373 S.T. – 20	6-A 6-B	Scope	Balaji Colony West Zone, Jadhav Vasti, Pol Vasti, Waghmare Vasti, Pawar Vasti, Ganesh Temple Area, Rainak Vasti, Inagawale Vasti, Jadhav Vasti, Ganesh Colony and entire East, Shivparvati Colony, Abhinav Colony, Tadak vasti, Trimurti Colony, District Council Primary School No. 2, Agashivnagar Campus, Hanumanagar Campus, Revenue Colony
				North	Koyana river
				East	Road towards North side under balaji colony, Aazad Colony
				South	Agashiv Mountain, Christian Dafanbhumi Compound
				West	the boundary of the village chachegaon
7	7	Total – 3260 S. C. – 739 S.T. – 40	7-A 7-B	Scope	The primary health sub-center of the western slum and the surrounding area, Dangat Vasti, the Kolhati settlement, the
					6-A-Reserved for Backward Class of Citizen. 6-B-Reserved for General Woman.
					7-A-Reserved for Schedule Caste Woman. 7-B-General

**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				Malkapur municipality water purification center and its southern slum, Azad Colony, the Zilla Parishad Housing Society, the Lokmanya Colony, the Dhebewadi road (part of the road going from Mane wakhar to the road leading to north), Sarvodaya Backward Class Housing Society	
			North	District route no 55(road leading to dhebewadi)	
			East	Side road that went mountain toward mane wakhar on the west side up to indraprasthanagar road no.1	
			South	Backward class housing Society	
			West	Emerson Company compound ,limit of ward no 6	
8	8	Total – 3610 S. C. – 378 S.T. – 9	8-A 8-B	Scope	Road no 1 noon in 8-A-Reserved for Indraprastha Colony, the Backward Class Citizens Woman. The part of the road towards south side of 8-B-General Mane Wakhar, Vrindavan Colony, D h a r m v e e r Sambhajiaraj Colony, Krishna Hospital Campus, Vitthaldev Housing Society, Koyna Industrial Estate, Shividarshan Housing Society Complex, Venkatesanagar, Khandoba nagar, Sai Teacher Colony, Thorat Mala, Santoshi mata mala.

**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				North	District route no 55(road leading to dhebewadi)
				East	National highway no. 4 (Asian Highway 47)
				South	Road from Agashiv Mountain, S.B.Soc. and National Highway to Jhakhinwadi village
				West	The road that went to the mountain from Mane wakhari on the west side, Mr. Ramchandra pawar, Mrs.Asha Kumbhwade, Mr. Prakash Kolekar West road, Mr .Atmaram borage to Vimal Patil House.
9	9	Total – 5328 S. C. – 477 S.T. – 15	9-A 9-B 9-C	Scope	The entire area of L a k s h m i n a g a r (Gaathan), Anuraj Apartment and the premises, along the southern part of the road under the direction of Ahilynagar and main road part, Aaudoombar Colony, Hingase genral stores complex, House of residence of Baner, East and west side of Shivajinagar main road, Jagdal Mal and campus, Premises of Smashnabhoomi, Reliance Petrol Pump area, Borge Mala, Shinde Mala, Bagal Mala, Utkar Leh to Malai Devi Credit Society
				North	Main road from Malkapur Main road to
					9-A-Reserved for Backward Class of Citizens Woman 9-B-Reserved for General Woman 9-C-General

**Schedule—contd.**

1	2	3	4	5	6
				Rafiq Inamdar's house from Ahilya Chowk to Ahlayan Nagar road to Biroba Temple, from Aundumb Colony to Anuraj Apartment	
			East	Karad Market Yard- Malkapur- Nandlapur State Road No. 144, Kapil Village Boundary & Road Going to Wards Biroba Mandir from Main Road	
			South	The boundary of Kapil village	
			West	Road to Anandrao High School, National Highway no. 4.	

- Notes—**(1) The reservations indicated in the Schedule for the Backward Class of Citizens and Women including seats reserved for women belonging to SC, ST or BCC is as per the lots drawn on Friday, 31st October 2018.
- (2) A map of the Malkapur Nagarpanchayat showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office the Malkapur Nagarpanchayat.

**SHWETA SINGHAL,**  
Collector, Satara.

Satara, 6th December 2018.